

प्रकरण पाचवे

राधानगरी तालुक्यातील पिकांचा फेरपालट

पिकांचा फेरपालट

प्रकरण पाचवे

राधानगरी तालुक्यातील पिकांचा फेरपालट

पिकांचा फेरपालट

५:१ प्रस्तावना -

जमीनीची गरज सातत्याने वाढत असताना सुधा तिचा पुरवठा मात्र स्थिर आहे त्यामुळे जमीनीचा पर्याप्त वापर करणे आवश्यक आहे. तसेच जमीनीची सुपीकता ही कमी होत असते. त्यामुळे जमीनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी निरनिराळे उपाय करणे शक्य आहे. त्यापैकी एक उपाय म्हणजे पिकांचा फेरपालट होय. जर जमीनीत एकच पिक सातत्याने घेतल्यास जमीनीची उत्पादकता कमी होते, त्यामुळे पिकांची लागवड करत असताना एक पिक घेतल्यामुळे जमीनीची कमी हालेली उत्पादकता भरू काढणारे दुसरे पिक घेणे गरजेचे असते. त्यामुळे जमीनीचा कस टीकून राहतो.

"एकात्र जमीनीत विशिष्ट क्रमाने पिके घेण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजे पिकांचा फेरपालट होय."

पिकांचा फेरपालट करताना तो त्या त्या परिस्थितीशी जुळणारा व उपलब्ध साधाचा पर्याप्त वापर करणारा असावा.

५:२ पिकांच्या फेरपालटास जबाबदार घटक -

त्या प्रदेशात पर्जन्यवृष्टी कशा स्वरूपाची आहे यावर पिकांचा फेरपालट अवलंबून असतो. तसेच पाणीपुरवठ्याच्या सोयी किती प्रमाणात उपलब्ध आहेतय यावर पिकांचा फेरपालट अवलंबून असतो. तसेच पिकांच्या हंगामाचा कालावधी किती आहे, भूपारणक्षेत्र व भूमीचा वरळता कसा आहे यावरही पिकांचा फेरपालट अवलंबून असतो.

पिकांचा फेरपालट करत असताना पहिल्या वर्षी उत्तम प्रतिवेपि पिक घेतले जाते. दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा कमी प्रतिवेपि पिक घेतले जाते. व यात्रून जमीनीचा कमी झालेला कस भरू काढला जातो. उदा. पहिल्या वर्षी ऊस कुसऱ्या वर्षी खोडवा तर तिसऱ्या वर्षी भाताची लागवड केली जाते. किंवा पहिल्या वर्षी ज्वारी व दुसऱ्या वर्षी भुईमूग घेतला जातो. याच प्रमाणे जिरायत कोंत्रात सुधा पहिल्यावर्षी ज्वारी, दुसऱ्यावर्षी नाचणी व तिसऱ्या वर्षी हंगामी भात या प्रकारे पिकाचा फेरपालट केला जातो.

तक्ता क्र. ५:१

पिकांच्या फेरपालटाचे स्वरूप

अ.नं.	पहिले वर्ष	दुसरे वर्ष	तिसरे वर्ष
१)	ऊस	खोडवा	भात
२)	भुईमूग	ज्वारी	नाचणी
३)	भात	ऊस	खोडवा
४)	नाचणी	भुईमूग	-
५)	ज्वारी	भुईमूग	-
६)	नाचणी	वरी	-

राधानगारी ताळुक्यात भौगोलिक परिस्थिती आणि जमीनीचा कस तसेव पर्जन्यकृष्टी विवारात घेबून पिकांचा फेरपालट उपक्रम हाती घेतला जातो. स्थूल-मानाने पिकांच्या फेरपालटाचे कार्किरण दोन गटात करता येते.

१) पिकांचा फेरपालट याविषयी सलग तीन वर्षांचा कालावधी आधारभूत मानला तर वरीत तक्त्यातील पहिल्या तीन पिकांच्या फेरपालटाचे स्वरूप समजते.

२) जिरायत किंवा कोरडवाहू जमीनीच्या बाबतीत मात्र पिकांच्या फेरपालटाबाबत सलग दोन वर्षांच्या कालावधी आधारभूत मानता तर वरील तत्त्वातीत ४ ते ६ या पिकांच्या फेरपालटाचे स्वस्य समजते.

५:३ पिक फेरपालटाचे हेतू व परिणाम -

एकाच प्रकारच्या जमीनीत जर सातत्याने एकद पिक घेतले तर जमीनीची उत्पादकता म्हणजेच जमीनीचा कस कमी होतो. म्हणून क्रमाने एकाच जमीनीत वेगवेगळी पिके घेतली जातात. म्हणून पिकांच्या फेरपालटाचा महत्त्वाचा हेतू म्हणजेच जमीनीचा कस टिकवणे व त्यामध्ये वाढ करणे होय. जर पिकांचा फेरपालट योग्य रितीने केला तर दीर्घ कालावधीत उत्पादनात वाढ होते. तसेच रासायनिक खेते, किटक नाशके व तणानाशके सृष्टि प्रमाणात वापरावी लागतात. त्यामुळे इतेक-यांचा खर्च कमी होतो आणि त्याच बरोबर प्रदूषण नियंत्रीत होऊन पर्यावरणाचा समतोल कायम राखाला जातो. पिकांच्या विनिय प्रकारामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सुट्टो व इतेक-यांना दुग्ध व्यवसायास चालना मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते.

तक्ता ५:२

पिकांचा फेरपालट (एकरमध्ये)

वर्ष	बागायत		जिरायत	
	खरीब	रब्बी	खरीब	रब्बी
१९७१-७२	२४.००	१८.१०	२१२.१२	३०.१७
१९७६-७७	२१.२०	१९.००	२१४.०८	३१.२२
१९८५-८६	२४.१०	२०.२५	२२६.१४	२९.००

नमुना सर्वेकाणातील बागायत कोत्र धारण करणा-या २७ उत्तरदात्यां-
कडून जी माहिती मिळाली त्यामध्ये पुढील क्षे आढळतो. १९७१-७२ च्या तुलनेने
१९७६-७७ वर्षी आणि १९८५-८६ वर्षी खरीप कोत्रामध्ये अनुक्रमे ०.८९ पटीने घट
व १.०१० पटीने वाट झाल्याचे दिसून येते. तर रब्बी कोत्रामध्ये याच काला-
वधीत अनुक्रमे १.०४१ आणि १.१२ पटीने वाट झाल्याचे दिसून येते.

जिरायत कोत्रामध्ये १९७१-७२ च्या तुलनेने १९७६-७७ आणि १९८५-८६
वर्षी खरीप कोत्रामध्ये अनुक्रमे १.०० पटीने आणि १.०६६ पटीने वाट झाल्याचे
दिसून येते आणि याच कालावधीत जिरायत रब्बी कोत्रामध्ये अनुक्रमे १.०३७ पटीने
वाट आणि ०.९५ पटीने घट आढळते.

तक्ता क्र. ५:३

पीक फेरपालटास जबाबदार ठरणारे घटक

अ.नं.	घटक	उत्तरदात्याची संख्या
१)	भूधारणा कोत्र व भूमीचा बदलता क्षे	८
२)	पर्जन्यवृष्टी	३२
३)	पिंकांच्या हंगामाचा कालावधी	९
४)	जिभोग प्रवृत्ती	१
५)	बाजारपेठेचे सानिध्य	१
६)	उपक्रमशिलता	-
७)	पतपुरवठा सुविधा	१
८)	पीक उत्पादन वृद्धीस आवश्यक निविष्टे उपलब्धता	-
९)	पाणीपुरवठा सुविधा	१७
१०)	औद्योगिकरण	-
११)	कॉटूंबीक गरज	२
१२)	सहकारी संस्थांचा क्रिकास	१
१३)	आर्थिक परिस्थिती	-
१४)	कृषि आयुधाची उपलब्धता	-
१५)	अन्य	-

प्रस्तुत तक्त्यामध्ये पिक फेरपालटास जबाबदार ठरणा-या घटकामध्ये ४४.४४ टक्के उत्तरदात्यांनी पर्जन्यवृष्टी या घटकाला प्राधान्य दिले आहे. २३.६१ टक्के उत्तरदात्यांनी पाणीपुरवठा सुविधा या घटकाला महत्व दिले तर १२.५ टक्के उत्तरदात्यांनी पिकांच्या हंगामाचा कातावधी या घटकाला प्राधान्य दिले आहे. आणि ११.११ टक्के उत्तरदात्यांनी भूधारणाकोत्र व भूमीचा बदलता क्षेत्र या घटकास महत्व दिल्याचे दिसून येते. ८.३३ टक्के उत्तरदात्यांनी उपभोग प्रवृत्ती, बाजारपेठेवा विकास या घटकाला महत्व दिले.

तक्ता क्र. ५:३

खरीप हंगामातील पिकांचा फेरपालट

अ.नं.	पिकांचा फेरपालट	उत्तरदात्यांची संख्या
-------	-----------------	-----------------------

अ) बागायत : १) ऊ-खोडवा-भात	६०
----------------------------	----

२) ज्वारी-भुईमूग	१२
------------------	----

एकूण ..	७२
---------	----

ब) जिरायत : १) भुईमूग-हायब्रीड-ज्वारी	२४
---------------------------------------	----

२) ज्वारी-नाचणी-हंगामी भात	३७
----------------------------	----

एकूण ..	६१
---------	----

प्रस्तुत तक्त्यामध्ये खरीप हंगामातील पिकांच्या फेरपालटामध्ये बागायत स्तरातील ८३.३३ टक्के उत्तरदात्यांनी ऊ-खोडवा-भात या फेरपालटास प्राधान्य दिले आहे. तर १६.६६ टक्के उत्तरदात्यांनी ज्वारी-भुईमूग या फेरपालटास प्राधान्य दिले आहे.

जिरायत स्तरातील ५१.३८ टक्के उत्तरदात्यांनी ज्वारी-नाचणी हंगामी भात या फेरपालटास प्राधान्य दिले. तर २३.३३ टक्के उत्तरदात्यांनी भुईमूग-हायब्रीड-ज्वारी या फेरपालटास महत्व दिले आहे.

तक्ता क्र. ५:५

रब्बी हंगामातील पिकांचा फेरपालट

अ.नं.	पिकांचा फेरपालट	उत्तरदात्यांची संख्या
अ) बागायत :		
१) भात-गृहू	१५	
२) कलिंगडे-गाजरे-कांदे-लसून	५	
३) वांगी-मिरची-कोंबी	६	
	एकूण ..	२६
ब) जिरायत :		
१) हरभरा-उन्हाळी गृहू	२३	
२) ज्वारी-हरभरा-वाटाणा	-	
	एकूण ..	२३

प्रस्तुत तक्त्यामध्ये रब्बी हंगामातील बागायत स्तरातील पिकांच्या फेरपालटात २०.८३ टक्के उत्तरदात्यांनी भात-गृहू या फेरपालटास प्राधान्य दिले. तर ८.३३ टक्के उत्तरदात्यांनी वांगी-मिरची-कोंबी या फेरपालटास प्राधान्य दिले आणि ६.९४ टक्के उत्तरदात्यांनी कलिंगडे-गाजरे-कांदे-लसून या फेरपालटास प्राधान्य दिले.

जिरायत स्तरातील रब्बी हंगामामध्ये ३१.९४ टक्के उत्तरदात्यांनी हरभरा-उन्हाळी गृहू या पिक फेरपालटास प्राधान्य दिले.

तक्ता क्र. ५:६

१९७१ ते १९८५ या कालावधीतील पिकांच्या फेरपालटाचे परिणाम

अ.नं.	परिणाम	उत्तरदात्यांची संख्या
१)	विस्तीर्ण शेती पद्धती अस्थित्वात आली	३
२)	वनसंगोपण व वनसंवर्धन घडून आले	२
३)	कुकुट पालणास गति लाभली	१
४)	हेडरी व्यवसायास महत्त्व लाभले	१६
५)	फ्लोर्यान व्यवसायास प्राधान्य लाभले	-
६)	कृषि उत्पादनात वाढ घडून आली	३८
७)	आर्थिक परिस्थितीत सुधारली	६
८)	जमीनीचा पोत टीकून राहिला	६
९)	अन्य	-

रकूण .. ७२

प्रस्तुत तक्त्यामध्ये १९७१-ते १९८५ या कालावधीतील पिकांच्या फेरपालटाच्या परिणामामध्ये ५२.७७ टक्के उत्तरदात्यांनी कृषि उत्पादनात वाढ घडून आली या परिणामास प्राधान्य दिले. २२.२२ टक्के उत्तरदात्यांनी हेडरी व्यवसायाता महत्त्व लाभले या परिणामास महत्त्व दिले. ८.३३ टक्के उत्तरदात्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारली व ८.३३ टक्के उत्तरदात्यांनी जमीनीचा पोत टीकून राहिला या परिणामास प्राधान्य दिले. तर ८.३३ टक्के उत्तरदात्यांनी विस्तीर्ण शेती पद्धती अस्थित्वात आली, वनसंगोपण व वनसंवर्धन घडून आले आणि कुकुटपालणास गती लाभली या परिणामास प्राधान्य दिले.

तक्ता ट्र. ५०७

वृक्षा फलबागा

अ.नं. वृक्षा फलबागा एकूण वृक्षा फलबागा

१)	निरगिरी	४९११
२)	नारळ	१४७
३)	पेळ	१०
४)	फणस	१२
५)	साग	१६६
६)	आंबा	६७४
७)	काजू	४५५
८)	चिकू	४५
९)	लिंबू	१
		६५०९

प्रस्तुत वृक्षाबागा तक्त्यामध्ये ७५.५४ टक्के वृक्षा हे निरगिरी पद्धतीचे आढळते. तर १०.३६ टक्के आंबा प्रकारच्या झाडांची लागण केल्याचे आढळते. ६.९९ टक्के काजू तर २.२६ टक्के नारळ आणि १.४१ टक्के फणस वृक्षांची लागण केल्याचे दिसून येते.

तक्ता क्र. ५८

बृंक-फळबागा वाढविण्यावे हेतू

अ.नं.	हेतू	उत्तरदात्यांची संख्या
१)	घरगुती उपभोगासाठी	१९
२)	सावलीसाठी	-
३)	मृदसाधारण	४
४)	लाकडाचा दीर्घकालीन पुरवठा	७
५)	सृतिपित्यार्थ	-
६)	हृदनिश्चिक्तीसाठी	२
७)	पुरक उत्पन्न मिळवण्यासाठी	१८
८)	अन्य	१
एकूण ..		५१

प्रस्तुत तक्त्यामध्ये बृंकफळबागा वाढवण्याच्या हेतूमध्ये २६.३८ टक्के उत्तरदात्यांनी घरगुती उपभोगासाठी, २५ टक्के उत्तरदात्यांनी पूरक उत्पन्न मिळवण्यासाठी, तर ९.७२ टक्के उत्तरदात्यांनी लाकडाचा दीर्घकालीन पुरवठा होण्याच्या हेतूने बृंकफळबागांची लागत केली आहे. तर ९.७२ टक्के उत्तरदात्यांनी मृदसाधारण, हृदनिश्चिक्तीसाठी या हेतूना प्राधान्य दिले.

.....